

एनएफ १०१०

प्रधान मंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत कर्ज अर्ज फॉर्म

(तपास सूचीनुसार कागदपत्रांसह सादर करावा)

अ. कार्यालयीन वापरासाठी:

उद्यमाचे नाव	अर्ज अनु. क्र.	शाखेचे नाव	श्रेणी
			शिशु/किशोर/तरुण

ब. व्यवसायाची माहिती: (अर्जदाराने भरावी)

एंटरप्राइझचे नाव	
------------------	--

रचना	माल की हक्क	भागीदारी	खाजगी मर्यादित	मर्यादित कंपनी	इतर कोणते ही (नमूद करा)		
वर्तमान व्यवसाय पत्ता	राज्य	पिन कोड					
व्यवसायाची जागा	भाड्याची	स्वतःची					
दूरध्वनी क्र.	ई-मेल:	मोबाईल क्र.	+९१				

Internal

व्यवसाय कार्यकलाप	विद्यमा न	प्रस्ता वित	प्रारंभ करण्याची तारीख (दिनांक/महिना /वर्ष)				
युनिट नोंदणीकृत आहे का?	होय	नाही					
नोंदणीकृत असल्यास (कृपया नमूद करा: नोंदणी क्र. आणि ज्या अधिनियमां तर्गत नोंदणीकृत आहे)							
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता							
सामाजिक प्रवर्ग	अ.जा.	अ.ज.	इ.मा.व.	अल्पसं ख्याक समुदाय			
अल्पसंख्या क समुदाय असल्यास	बौद्ध	मुस्लि म	ख्रिश्चन	शीख	जैन	पार शी	

क. मालक/भागीदार/संचालकांची पार्श्वभूमी माहिती:

अनु. क्र.	नाव	जन्म दिनांक	लिंग	मोबाईल क्रमांकासह रहिवासी पत्ता	शैक्षणिक पात्रता	कार्यकलाप क्षेत्रातील अनुभव (वर्षे)
१.						
२.						

अनु. क्र.	ओळख पुरावा	ओळख पुरावा क्र.	पत्ता पुरावा	पत्ता पुरावा क्र.	पॅन कार्ड/डीआयएन क्र.	बँकेचे अधिकारी/संचालक यांच्याशी संबंध असल्यास
१.						
२.						

ड. संलग्न उद्यमांची नावे आणि संलग्नतेचे स्वरूप:

संलग्न उद्यमांचे नावे	संलग्न उद्यमांचा पत्ता	सध्या ज्या बँकेसोबत बँकिंग व्यवहार चालू आहे	संलग्नतेचे स्वरूप	मालक/भागीदार/संचालक किंवा फक्त गुंतवणूकदार म्हणून हितसंबंधाची व्याप्ती

इ. विद्यमान बँकिंग/पत सुविधा: (रुपयांमध्ये)

सुविधांचा प्रकार	सध्या ज्या बँकेसोबत बँकिंग व्यवहार चालू आहे	प्राप्त केलेली मर्यादा	दिनांक पर्यंतची थकबाकी	जमा केलेली तारण	मालमता वर्गीकरण स्थिती
बचत खाते		लागू नाही	लागू नाही		
चालू खाते		लागू नाही	लागू नाही		
कॅश क्रेडिट					
मुदत कर्ज					
साख-पत्र/बँक हमीपत्र (LC/BG)					
या बँकेसोबत बँकिंग व्यवहार असल्यास, येथे ग्राहक आयडी द्यावा:					

हे प्रमाणित केले जाते की आमच्या युनिटने यापूर्वी इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही आणि स्तंभ क्र. ई मध्ये नमूद केलेल्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेचे मी/आम्ही ऋणी नाही/नाहीत.

फ. प्रस्तावित पत सुविधा: (रुपयांमध्ये)

सुविधांचा प्रकार	रक्कम	ज्या कारणांसाठी आवश्यक आहे	देऊ केलेल्या प्राथमिक तारणाचे तपशील (अंदाजित मूल्य नमूद करावे)
कॅश क्रेडिट			
मुदत कर्ज			
साख-पत्र/बँक हमीपत्र (LC/BG)			
एकूण			

जी. खेळत्या भांडवलाच्या बाबतीत: अर्ज केलेल्या कॅश क्रेडिट मर्यादेचा आधार: (रुपयांमध्ये)

वास्तविक विक्री			पूर्वानुमानित				
मागील वर्ष-२	मागील वर्ष-१	विक्री	महिन्यातील कामकाजाचे चक्र	स्टॉक	देणेदार	घेणेदार	प्रवर्तकांचे योगदान

एच. मुदत कर्जाची आवश्यकता असल्यास, यंत्रसामग्री/उपकरणाचे तपशील खालीलप्रमाणे द्यावेत:

यंत्र/उपकरणाचा प्रकार	पुरवठादाराचे नाव	ज्या उद्देशासाठी आवश्यक आहे	मशीनची एकूण किंमत	प्रवर्तकांकडून केले जात असलेले योगदान (रु.)	आवश्यक कर्ज (रु.)

यंत्र/उपकरणाचा प्रकार	पुरवठादाराचे नाव	ज्या उद्देशासाठी आवश्यक आहे	मशीनची एकूण किंमत	प्रवर्तकांकडून केले जात असलेले योगदान (रु.)	आवश्यक कर्ज (रु.)
एकूण					

अनुरोध केलेला अधिस्थगन कालावधीसह परतफेडीचा कालावधी

आय. मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज: (रुपयांमध्ये)

मागील कामगिरी / भविष्यातील अंदाज (खेळत्या भांडवलाच्या सुविधांसाठी मागील दोन वर्षांचे वास्तविक, चालू वर्षाचे अनुमान आणि पुढील वर्षाचे पूर्वानुमान प्रदान करावे. तथापि, मुदत कर्जाच्या सुविधांसाठी कर्जाच्या परतफेडीच्या प्रस्तावित वर्षापर्यंतचे पूर्वानुमान प्रदान करावे)

	मागील वर्ष-२ (वास्तविक)	मागील वर्ष-१ (वास्तविक)	वर्तमान वर्ष (अनुमानित)	पुढील वर्ष (पूर्वानुमानित)
निव्वळ विक्री				
निव्वळ नफा				
भांडवल (कंपन्यांच्या बाबतीत निव्वळ किंमत)				

जे. वैधानिक दायित्वांची स्थिती:

वैधानिक दायित्वे	अनुपालन केले आहे का (होय/नाही निवडा) लागू नसल्यास 'लागू नाही' निवडा	शेरा (संबंधित दायित्वाच्या संबंधात कोणतेही तपशील द्यावेत)
१. शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट अंतर्गत नोंदणी		

वैधानिक दायित्वे	अनुपालन केले आहे का (होय/नाही निवडा) लागू नसल्यास 'लागू नाही' निवडा	शेरा (संबंधित दायित्वाच्या संबंधात कोणतेही तपशील द्यावेत)
२. एमएसएमई अंतर्गत नोंदणी (तात्पुरती / अंतिम)		
३. ड्रग परवाना		
४. नवीनतम विक्री कर विवरणपत्र दाखल केले आहे		
५. नवीनतम आयकर विवरणपत्रे दाखल केली आहेत		
६. अन्य कोणतीही वैधानिक देणी थकबाकी आहेत		

के. घोषणापत्र:

मी/आम्ही याद्वारे प्रमाणित करतो/करतो की माझ्या/आमच्याद्वारे पुरवलेली सर्व माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याशिवाय युनिटसाठी माझ्या/आमच्याकडे कोणतीही कर्ज घेण्याची व्यवस्था नाही. माझ्या/आमच्याकडे कोणतीही अतिदेय/वैधानिक थकबाकी नाही.

माझ्या/आमच्या अर्जाच्या संबंधात बँकेला आवश्यक असलेली इतर सर्व माहिती मी/आम्ही पुरवू. आपण योग्य वाटेल त्या कोणत्याही एजन्सीसोबत माहितीची देवाणघेवाण देखील करू शकता. आपण, आपले प्रतिनिधी किंवा भारतीय रिझर्व्ह बँक किंवा मुद्रा लिमिटेड, किंवा आपल्याद्वारे अधिकृत केलेली कोणतीही अन्य एजन्सी, आमच्या वर नमूद केलेल्या फॅक्टरी/व्यवसाय परिसरामध्ये कोणत्याही वेळी आमच्या मालमत्ता, खाते-पुस्तके इत्यादींची तपासणी/पडताळणी करू शकतात. आपण बँकेची देणी वसूल करण्यासाठी योग्य ती सुरक्षा उपाययोजना/कारवाई करू शकता.

फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा	फोटोसाठी जागा
(मालक/भागीदार/संचालक ज्याचा फोटो वर लावलेला आहे त्याची/त्यांचे स्वाक्षरी)		

दिनांक:

ठिकाण:

तपास सूची:

(तपास सूची केवळ सूचक असून अंतिम नाही आणि विविध ठिकाणी स्थानिक आवश्यकतेनुसार आवश्यकतेप्रमाणे भर घातली जाऊ शकते)

| १) | ओळख पुरावा - मतदान ओळखपत्र/ड्राइव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड/आधार कार्ड/पासपोर्टची स्व-प्रमाणित प्रत. |

| २) | निवासाचा पुरावा - मालक/भागीदार/संचालकांचे अलीकडील टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कर पावती (२ महिन्यांपेक्षा जुनी नसावी), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट. |

| ३) | अ.जा./अ.ज./इ.मा.व./अल्पसंख्याक समुदायाचा पुरावा. |

| ४) | व्यवसाय उद्यमाची ओळख/पत्त्याचा पुरावा - व्यवसाय युनिटच्या मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित संबंधित परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे/इतर कागदपत्रांच्या प्रती. |

| ५) | अर्जदार कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. |

| ६) | विद्यमान बँक असल्यास, त्यांच्याकडून खाते विवरण (मागील सहा महिन्यांसाठी). |

| ७) | युनिटची मागील दोन वर्षांची ताळेबंद पत्रके सोबत आयकर/विक्री कर विवरणपत्र इत्यादी (रु. २ लाख आणि त्याहून अधिक असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये लागू). |

| ८) | खेळत्या भांडवलाच्या मर्यादेसाठी एका वर्षासाठी आणि मुदत कर्जाच्या बाबतीत कर्जाच्या कालावधीसाठी पूर्वानुमानित ताळेबंद पत्रके (रु. २ लाख आणि त्याहून अधिक असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये लागू). |

- | ९) | अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात केलेली विक्री. |
- | १०) | प्रकल्प अहवाल (प्रस्तावित प्रकल्पासाठी) ज्यात तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचा तपशील समाविष्ट आहे. |
- | ११) | कंपनीचे जापन आणि नियमावली/भागीदारांचे भागीदारी करारपत्र इत्यादी. |
- | १२) | तिसऱ्या पक्षाच्या हमीभावाच्या अनुपस्थितीत, निव्वळ किंमत जाणून घेण्यासाठी संचालक आणि भागीदारांसह कर्जदाराकडून मालमत्ता आणि दायित्व विवरण मागवले जाऊ शकते. |
- | १३) | मालक/भागीदार/संचालकांचे फोटो (दोन प्रती). |
-

प्रधान मंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज अर्जाची पोचपावती पावती

कार्यालयीन प्रत:

अर्ज (प्रणालीद्वारे तयार केलेला/मॅन्युअल) क्रमांक	अर्जाची तारीख
अर्जदाराचे/अर्जदारांचे नाव	विनंती केलेली कर्जाची रक्कम
अर्जदाराची/अर्जदारांची स्वाक्षरी	शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी

अर्जदाराची प्रत:

अर्ज (प्रणालीद्वारे तयार केलेला/मॅन्युअल) क्रमांक	अर्जाची तारीख
अर्जदाराचे/अर्जदारांचे नाव	विनंती केलेली कर्जाची रक्कम
अर्जदाराची/अर्जदारांची स्वाक्षरी	शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी